

Weinpalme. — 4) Hundeschwanz. — 5) = स्थगिकारङ्गु (a rope for tying a goat, etc. Wils.; sollte er etwa कृगिका gelesen haben?) MED. r. 189. — 6) Hund. — 7) Wolke Wilson nach Rāgān. — Die gedr. Ausg. der MED. schreibt वरण्, ÇKDr. und WILSON व॒.

वरण्, वैरण्ते (विभाजने, v. l. वेष्टने) DHĀTUP. 8, 18. वरण्यति (विभाजने) 32, 18, v. l. — Vgl. वरण्, वरण्.

वत्, वत्सि mit अपि verstehen, begreifen: अपि कर्तुं सूचेत्सं वतेम् RV. 7, 3, 10. 60, 7. — caus. verstehen —, begreiflich machen: भद्रं नो अपि वातप मनः: wecke in uns einen guten Sinn RV. 10, 20, 1. 23, 1. पित्रे पूत्रासौ अप्यवीकृतवृत्तम् 13, 5. मन्त्रानि चित्रा अपिवातयत् एषां भूत् नवेदा म स्तुतानाम् RV. 1, 163, 13. — Vgl. स्वपिवात्.

वतंस m. = अवतंस H. 634, Sch. an. 3, 747. MED. s. 36. Kranz, reisförmiger Schmuck (auf dem Scheitel und am Ohr getragen) PANÉAT. 3, 11, 4. Gīt. 2, 2. KHANDOM. 161. am Ende eines adj. comp. f. शा 50.

वतंसक m. dass. KHANDOM. 132.

वैतएड m. N. pr. eines Mannes Uégyal zu UNĀDIS. 1, 128. P. 4, 1, 108. gaṇa शार्ङ्गर्वादि zu 73. गर्गादि zu 105. शिवादि zu 112. वतएडः die Nachkommen des Vatañḍa PRAVARĀDH. in Verz. d. B. H. 36, 36. तपृचतएडः die Nachkommen des Tañḍa und Vaṭañḍa gaṇa कार्त्तकौञ्जपादि zu P. 6, 2, 37. वैतएडी f. ein weiblicher Nachkomme des Vatañḍa P. 4, 1, 109. — Vgl. वातएड, वातएडा.

वतरणी MBH. 3, 8148 fehlerhaft für वैतरणी, wie die ed. Bomb. liest. वतापन m. TAII. 3, 3, 4 wohl fehlerhaft für वा॒?

वति f. nom. act. von वन् P. 6, 4, 37, Sch.

वत् f. = देवनदी, सत्यवाच्, पथ् und अन्तिरोग UNĀDIVR. im SAMKSHIPTAS. nach ÇKDr. — Vgl. रु॒.

वतोका f. = अवतोका BHAR. zu AK. 2, 9, 69 nach ÇKDr.

वत्से UNĀDIS. 3, 62. P. 7, 2, 9, Sch. 1) m. und f. शा (gaṇa अजादि zu P. 4, 1, 4) Kalb, Junges; Kind AK. 2, 9, 62. 3, 4, 20, 228. TRIK. 2, 9, 20. 3, 3, 450. H. 1260. an. 2, 589. MED. s. 10. fg. HALJ. 2, 109. VIÇVA bei Uégyal. RV. 1, 164, 5. 27. 2, 2, 2. वृत्सनिव् मातरा संरिह्णाणे 3, 33, 3. गर्वै वत्सैर्विष्फुतः 5, 30, 10. शरीरङ्ग 4, 18, 10. 8, 61, 5. वृत्से धारूर्तिव मात-रूम् AV. 4, 18, 2. 13, 1, 10. वृत्सान्धातुको वृकः 12, 4, 7. 9, 4, 2. AIT. BR. 6, 3. ÇAT. BR. 1, 5, 2, 20. 7, 1, 1. 2, 2, 1, 1. वृत्से जातं गैरभिजिग्रहति TS. 6, 4, 11, 4. °द्वृक्षी ÇAÑKH. BR. 25, 15. KĀT. ÇA. 22, 1, 20. ल्लौ॒ ÇAÑKH. ÇA. 2, 8, 7. °तत्त्वी M. 4, 38, 9, 50. 11, 134. R. 2, 24, 9. RAGH. 1, 84. SPR. 377. 2031. 2997. 4792. VARĀH. BR. S. 48, 11. PANÉAT. 169, 25. सद्रुपवत्सा adj. ÅCV. GRHJ. 1, 13, 2. जीव॑ PĀ. GRHJ. 3, 4. स॒ MBH. 1, 3942. R. GOR. 1, 74, 29. BHĀG. P. 9, 13, 26. श्र॒ JĀN. 1, 170. बङ्ग॑ R. 2, 40, 42. RAGH. 2, 1. प्रैआ॑ H. 1267. HALJ. 2, 114. उरणाकवत्स BHĀG. P. 5, 14, 3. वृत्सविवृ-द्धिनिमित्तं त्रीरस्य यथा प्रवृत्तिरस्य SAMĀHJAK. 37. Kind, Sohn R. GOR. 2, 34, 16. UTTAR. 5, 15 (8, 9). वृत्सवरूपस् Kinder und Greise gaṇa कार्त्तकौञ्जपादि zu P. 6, 2, 37. वृत्सा KATHĀS. 25, 168. मनोः BHĀG. P. 3, 22, 18. वृत्सया मादिरावत्या so v. a. vom lieben Kinde MAD. KATHĀS. 104, 54. PRAB. 104, 18. जीवद्वृत्सा deren Kind am Leben ist SUÇA. 1, 371, 16. बालवत्सा deren Sohn noch ein Knabe ist MBH. 3, 16666. R. GOR. 2, 42, 18. वृत्स voc. Kind als Schmeichelwort SāH. D. 172, 3. MBH. 1, 691. R. 1, 39, 2. 63, 19. 67, 12. 2, 37, 16. 64, 29. SUÇA. 1, 3, 5. 13, 1. 119, 12. RAGH.

2, 61. ÇĀK. 109, 18. VIÇVA. 70, 10. RĀGA-TAR. 3, 120. PRAB. 19, 4. BHĀG. P. 4, 8, 11. 22. MĀRK. P. 16, 7. DHŪRTAS. 73, 10. 75, 10. ÇUK. in LA. (III) 34, 7. वृत्से voc. f. KUMĀRAS. 5, 4. ÇĀK. 51, 13. 17. 71, 16. 109, 21. MĀLAV. 23, 41. UTTAR. 5, 14 (8, 9). KATHĀS. 24, 29. 25, 167. 36, 26. PRAB. 83, 5. PANÉAT. 130, 4. अन्व वृत्सेति संधिराष्टः Comm.) BHĀG. P. 3, 22, 25. वृत्सास् voc. pl. 14, 12. SUÇA. 1, 1, 15. — 2) m. Jahr (vgl. वृत्सर) AK. 3, 4, 20. 228. TRIK. 3, 3, 450. H. c. 25. H. an. MED. HALJ. 5, 22. VIÇVA. — 3) Brust, n. AK. 2, 6, 2, 29. TRIK. MED. und VIÇVA; m. H. 602 und H. an. unbestimmt ob m. oder n. HALJ. 2, 372. — 4) m. N. pr. verschiedener Personen: eines Sohnes oder entfernten Nachkommen KAñva's RV. 8, 6, 1. 8, 8. 9, 1. 11, 7. PANÉAT. BR. 14, 6, 6. ÇĀK. ÇA. 16, 11, 20. IND. ST. 3, 460. eines Ägneja, Liedverfassers von RV. 10, 187. eines Kāçjapa KATHĀS. 28, 74, 92. वृत्सस्य ह्यभिशस्तस्य पुरा धात्रा यवीयसा। नार्मिदराङ् रोमापि सत्येन जगतः स्थृः || M. 8, 116. PRAVARĀDH. in Verz. d. B. H. 61, 36. fg. (36 ist वृत्सभृग् उपी zu lesen). P. 4, 1, 102, 117. Verz. d. OXF. H. 18, b, 11. 53, b, 24. Verfassers eines Gesetzbuches 266, b, 9. 270, b, 36. 279, a, 40. Verz. d. B. H. No. 1166. eines Sohnes des Pratardana MBH. 12, 1795. 13, 1946. HARIV. 1587. 1397. 1741. 1733. VP. 408. — प्रतर्दन BHĀG. P. 9, 17, 6. eines Sohnes des Senagīt 21, 23. HARIV. 1059. der Akshamālā HALL in der Einl. zu VĀSAVAD. 12. des Urukshēpa (vgl. वृत्सवृद्ध) VP. 463. des Somaçarman KATHĀS. 6, 9. बाख्यवृत्सयोः HARIV. 1233. गोत्र, °वंश Verz. d. OXF. H. 100, a, 1 v. u. 370, a, No. 213. COLEBR. MISC. ESS. II, 188. HALL 136. 173. pl. die Nachkommen Vatsa's P. 2, 4, 64, Sch. VOP. 7, 14. ÅCV. ÇA. 12, 10. SCHOL. ZU KĀT. ÇA. 1, 9, 3. Verz. d. OXF. H. 19, a, 34. 403, b, No. 10. — 5) m. N. pr. eines Landes mit der Hauptstadt Kauçambī: वृत्स इति ज्यातो देशः KATHĀS. 9, 4, 30, 38. SCHIEFNER, Lebensb. 234 (4). pl. als Bez. des Volkes und Landes MBH. 8, 7369. 8, 237. 13, 1951 (वृत्सानं ed. Bomb.). VARĀH. BR. S. 14, 2. 8. 17, 18. 22. KATHĀS. 30, 62. — Vgl. श्रनुपर्व॑, श्रप॑, श्रभिवान्य॑ (vgl. IND. ST. 9, 309. fg.), कृत्स॑, तिल॑, त्रि॑, नित्य॑, पुं॑, पैण्ड॑, मृत॑, यम॑, रुशदत्स, वि॑, सह॑ und वृत्सस्य.

वृत्सक (von वृत्स) 1) m. a) Kälbchen M. 11, 114. BHĀG. P. 4, 9, 17. am Ende eines adj. comp.: वृत्सवत्सका यथा गौः 10, 7, 24. — b) Wrightia antidyserterica R. BR. AK. 2, 4, 2, 47. SUÇA. 2, 371, 2. °बीज 431, 7. फैलत्वं वृत्सस्य 433, 19. ÇĀMĀNG. SAṂU. 2, 2, 35, 39. der Same dieser Pflanze Rāgān. im ÇKDr. — c) N. pr. eines Sohnes des Çura BHĀG. P. 9, 24, 28. 42. N. pr. eines Asura (vgl. वृत्सासुर) 10, 43, 30. — 2) f. वृत्सका Kalbe. Kälbin, eine junge Kuh JĀG. 3, 272. — 3) n. grüner (schwarzer) Eisen-vitriol Rāgān. im ÇKDr.

वृत्सकामा adj. f. ihr Kalb liebend H. 1271. HALJ. 2, 115.

वृत्सासुरकृतीर्थ n. N. pr. eines Tīrtha Verz. d. OXF. H. 149, a, 10. fg.

वृत्सते॑ (von वृत्स mit dem suff. des compar.) m. und f. (॑) das entwöhnte Junge, ein heranwachsendes Thier: junger Stier, Kälbin (auch vom Ziegen geschlecht) P. 5, 3, 91. AK. 2, 9, 62. H. 1260. HALJ. 2, 109. TS. 4, 8, 12, 1. 16, 1. VS. 24, 5. AIT. BR. 1, 27. ÅCV. ÇA. 8, 14, 12. 9, 4, 6, 10, 2, 29. KĀT. 24, 2. LĀT. 4, 12, 11. गर्भिण्यः das erste Kalb tragend 9, 4, 21, 12, 11. KĀT. ÇA. 12, 5, 12. वृत्सते॑: पञ्चवर्षीः vermutlich Thiere, die nicht zur Begattung zugelassen werden, 22, 9, 12. वृत्सतर्पित्तिकृत्य-